

NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400063

T +91 22 6645 0123
F +91 22 6645 0101
E contact@nesco.in
W www.nesco.in

14 July 2022

BSE Limited
Department of Corporate Services
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Scrip Code : 505355

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: NESCO

<u>Sub:</u> Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Notice informing the shareholders regarding the 63rd Annual General Meeting of the Company to be held on Monday, 08 August 2022 through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) published in the following Newspapers on 14 July 2022 –

- i) Business Standard (All India Edition); and
- ii) Mumbai Lakshwadeep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Nesco Limited

Jinal J. Shah Company Secretary and Compliance Officer

Encl: As above



India up 5 spots to 135th in WEF gender gap study

New Delhi, 13 July

ndia was on Wednesday ranked low at 135th place in terms of gender parity, despite an improvement of five places since last year on better performance in areas of economic participation and opportunity.

Iceland retained its place as the world's most genderequal country, followed by Finland, Norway, New Zealand and Sweden, as per the annual Gender Gap Report 2022 of the World Economic Forum (WEF) released in Geneva.

Only 11 countries are ranked below India on the index of 146 nations, with Afghanistan, Pakistan, Congo, Iran and Chad being the worst-

The WEF warned that the cost of living crisis is expected to hit women hardest globally with a widening gender gap in the labour force and it will take another 132 years (com-



pared to 136 in 2021) to close the gender gap.

The report further said that Covid-19 has set gender parity back by a generation and a weak recovery was making it worse globally.

On India, the WEF said its gender gap score recorded its seventh-highest level in the last 16 years, but it continues to rank among the worst performers on various parame-

"With a female population of approximately 662 million, India's level of attainment weighs heavily on regional

rankings," it said.

Recovering ground since 2021, India registered the most significant and positive change to its performance on Economic Participation and Opportunity. But, labourforce participation shrunk for both men and women since

The share of women legislators, senior officials and managers increased from 14.6 per cent to 17.6 per cent, and the share of women as profes-

The gender parity score for estimated earned income improved: while values for both men and women diminished, they declined more for

However, in the area of political empowerment, the subindex where India ranks relatively higher at 48th place, showed a declining score due to the diminishing share of years women have served as head of state for the past 50

On the health and survival subindex, India ranked the lowest at 146th place and figured among the five countries with gender gaps larger than 5 per cent -- the other four being Oatar, Pakistan, Azerbaijan

However, India was ranked the top globally in terms of gender parity for primary education enrolment and tertiary education enrolment and at the eighth place for the posi-

Provision to admit insolvency petition not binding, says SC

In a breather to defaulting companies, the Supreme Court held that the provision to admit an application starting the insolvency process is not binding on company law tribunals even when a debt is owed.

The appeal was filed by Vidarbha Industries, which is a power generating company, against the order of the National Company Law Appellate Tribunal (NCLAT).

NCLAT had refused to stay the insolvency proceedings started by Axis Bank

A Bench comprising Justices Indira Banerjee and JK Maheshwari said the adjudicating authority (NCLT) failed to appreciate the question of time-bound initiation and completion of corporate insolvency resolution process (CIRP) could only arise if the companies were bankrupt or insolvent and not otherwise. Moreover, the timeline starts ticking only from the date of admission of the application for initiation of CIRP and not from the date of filing it.

"Appellate Tribunal (NCLAT) also fell in error in holding that once it was found

that a debt existed and a corporate debtor was in default in payment of the debt, there would be no option to the adjudicating authority (NCLT) but to admit the petition under Section 7 of the IBC," the bench said.

The objective of the IBC is not to penalise solvent companies, temporarily defaulting in repayment, by the initiation of CIRP. "Therefore, if a compelling fact situation warrants, the adjudicating authority does have the discretion to reject the application — even if there is a debt and existence of default," said Sidharth Sethi, Partner at JSA.

▶ FROM PAGE 1

Airlines...

Airlines, on their part, are not taking it lightly. In April, IndiGo suspended five pilots, in what was the first case of action against organised labour protest at the airline. On Tuesday, it issued termination letters to two technicians while Go First warned the striking technicians that they would be fired if they failed to join work

OGCA has stepped in too to ensure all-round safety as Hyderabad office, was hired as out they can't give too much workers go missing in airlines. As a policy, most airlines don't month. After spending a year allow formation of unions. prompting the staff to go on a sick leave spree to voice their demands. "We are regularly deploying squads to do spot checks at major airports to ensure that all airlines have the requisite number of employees for safe operation. As of now, things are under control," DGCA head Arun Kumar said.

The key demand

and the aviation industry All we are asking the manage-

demanding that management reinstate their pre-pandemic salary. Airlines had cut employee salaries in 2020 after flights were stopped to curb the spread of Covid19.

Employees say that their intention is not to cause inconvenience to passengers but that they are left with no other option as the management refused to reinstate salary. An environment inflationary added to the problems, they

The aviation regulator changed), a trainee aircraft commander asked. technician working in IndiGo's a trainee in 2018 at Rs 8,000 per on probation, he became a junior technician with a takehome salary of ₹17,500 per month.

When Covid19 grounded the airline business in 2020, IndiGo reduced his monthly pay to Rs 12,000 and then increased it to Rs 15,000 in January. "We are recognised as skilled labour under the definition of the Labour Ministry but here we are getting paid As the impact of Covid19 wanes less than an unskilled labourer.

BS SUDOKU # 3714						'14		
	6				9		8	1
	8			2	4	9	3	
3		7		8				5
		1				4		8
8			3			6	5	
5	4			9				
	1				8		2	
			6					
7	5		9			8	6	

SOLUTION TO #3713

3 4 5 1 9 7 2 8 9 8 2 4 5 6 7 3 6 5 7 9 3 2 8 1 2 3 6 8 1 5 4 9 4 6 9 5 7 3 1 2 7 2 1 6 4 8 9 5

3 2 8 4 6 7

Very easy:

Solution tomorrow HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

bounces back, employees are ment is a pay package which can sustain us," Bomkanti said.

> Similarly, after partial restoration of salary, pilots across airlines remain disgruntled. Market leader IndiGo is currently operating more than 1,550 flights per day--higher than what it operated before the pandemic grounded travel.

"Airlines are back to operating capacity of pre-Covid level. our duty hours have significantly increased and in some cases more hectic than what it was before Covid. So why not Ramesh Bomkanti (name restore full salary," a senior

away because they face a dual headwind of record high fuel price and currency exchange rate, which is slowing down the recovery. Go First, which is owned by the Wadia group, as WazirX, CoinDCX, and said that some of its employees. who were absent from duty, were misguided. They have told the airline that they would

be back by Thursday. "As business recovers, we are in the process of addressing some of the issues related to employee remuneration. This is an ongoing activity and we will continue to take employee feedback in the process," an IndiGo spokesperson said.

An analysis by ICICI Securities said that record high jet fuel price, which has soared by 120 per cent since July 2021. and record depreciation in the value of rupee will lead to over Rs 700-crore loss for IndiGo in the first quarter of the ongoing fiscal.

Boosters...

India opened precaution shots for all adults on April 10. Earlier, it had allowed senior citizens and healthcare and frontline workers to take the booster shot from January 10. Last week, the government also reduced the gap between the second and third doses to six months from nine months.

The latest move will ensure that India does not waste vaccines, the bulk of which is nearing the end of their shelf life. Covishield, the AstraZeneca-Oxford vaccine, which constitutes about 80 per cent of India's overall Covid-19 vaccination, will expire in lot of potential. We continuous-September as it has a shelf life of nine months and the last batches were made in December. Serum Institute of India (SII), the maker of Covishield, stopped making the vaccine thereafter as it had accumulated a huge stockpile More on business-standard.com

at its Pune plant. According to some estimates, SII will waste nearly 200 million doses of Covishield by September.

Giving these shots for free is likely to cost the government exchequer anywhere between ₹270 crore to ₹1,600 crore, depending on the off-take.

ED probe...

The ED probe into the matter also showed that Indian crypto exchanges used wallet infrastructure of foreign crypto exchanges, giving control to all deposits of Indian users transacting on their platforms without any formal agreement between them, which, according to the agency, is "prone to

high risk" The probe also revealed that leading crypto exchanges, such CoinSwitch, have even facilitated foreign users' request to convert one crypto into another by using third-party exchange based overseas, such as Coinbase and HitBTC, and earn commission on it.

The latest findings by the federal agency have come to light during its ongoing probe into forex violation by at least 11 crypto exchanges. The agency had earlier this month issued notices on some of these players, seeking explanation

over non-compliance. "These crypto players are allowing anyone in the world without any identification to execute crypto transactions. When enquired, one of the crypto players said it had captured only internet protocol addresses of users," said a senior agency official.

He added that these exchanges executing hundreds of such transactions on a daily basis - which are getting converted from crypto into Indian rupee using banks and dealers without any identification are a violation of the RBI's 2018 notification and the Foreign Exchange Management Act (FEMA) rules.

When contacted. spokesperson for CoinSwitch said, "We receive queries from various government agencies. Our approach has always been one of transparency. Crypto is an early-stage industry with a ly engage with all stakeholders." WazirX declined to comment since the matter is sub-judice. An email to CoinDCX was unanswered till the time of going to press.

13 July 2022





"Introduction of 25 kV AC Traction

"PUBLIC NOTIFICATION"

Notice is hereby given to all users of Railway lines and premises situated on the completed section of the under noted section of the East Coast Railway that the 25000 Volt 50 Hz. ac overhead traction wires will be energized on or after the date specified against the section. On and from the same date the overhead traction line shall be treated as live at all times and no unauthorized person shall approach or work in the proximity of the said overhead line

Section: Line No. 1 & 2 of MMLP siding with take off from Paradip Station

Division: Khurda Road, East Coast Railway Date of Energisation: 18.07.2022

Group General Manager Container Corporation India Ltd., New Delhi

PUBLIC NOTICE- SUPPLEMENTARY CLAIM - I

with Unity Small Finance Bank Limited ("USFB") with effect from January 25, 2022 i accordance with the scheme sanctioned and notified by Central Government ("Scheme") As per Paragraph 6(1)(c) of the Scheme, USFB shall be paying all the eligible insure depositors of PMC Bank. In this regard, USFB had received the funds assistance from Depos Insurance and Credit Guarantee Corporation ("DICGC") (first claim) on March 31, 2022, whic was credited into the accounts of the eligible depositors. The eligibility is decided as per the extant rules and regulations of DICGC

We wish to bring to your notice that, USFB has now received the incremental funds assistance from DICGC (Supplementary Claim - I) on July 5, 2022, for the eligible insured depositors who had not received in the first claim. The eligible amount has been credited into the accounts of such depositors, opened with USER, and could be accessed.

In case of any query/ clarifications, the depositors are advised to contact the nearest branch of nail on care@unitybank.co.in or call on the helpline number 18002091122.

Date: July 13, 2022

Inderjit Camotra

SINCLAIRS HOTELS LIMITED CIN: L55101WB1971PLC028152

Registered. Office: 147 Block G, New Alipore, Kolkata 700053 Phone: +91 9007540731 Email: ir@sinclairshotels.com Website: www.sinclairsindia.com

Transfer of Equity Shares to **Investor Education and Protection Fund**

Members are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, Equity Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred to the Investor Education and Protection Fund

The concerned Members are being provided an opportunity to claim such dividend for the year ended March 31, 2015 and onwards by by September 05, 2022. The details of the concerned Members and the shares for transfer to IEPF are available on the Company's Investors Information website www.sinclairsindia.com under the section 'Investor Information'. If valid claim is not received by that date, the Company shall transfer the said shares to IEPF without further notice. After the shares are transferred to IEPF, it can be claimed by the members only from IEPF by following the procedure prescribed in the said Rules (log on to www.iepf.gov.in for details).

Individual letters have been sent to the concerned Members at their address registered with the Company. For queries, contact Niche Technologies Pvt. Ltd, 3A Auckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata 700017, email: nichetechpl@nichetechpl.com, Phone: (033) 2280-6616/17/18. Emails may also be sent to cs@sinclairshotels.com

July 13, 2022

By Order of the Board Kriti Kochar Company Secretary



Regd. Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063. Tel: 022 66450123 Email: companysecretary@nesco.in Web: www.nesco.in

Notice is hereby given that the 63rd Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, 08 August 2022 at 02.30 p.m. through Video Conference (VC) or Other Audic Visual Means (OAVM) facility, to transact businesses, as set out in the Notice convening the 63rd Annua General Meeting of the Company. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East).

and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disc Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 30 July 2022 to Monday, 08 August 2022 (both the days nclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of final dividend, if declared.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Managemen

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in view of the ongoing restrictions relating to the COVID-19 pandemic and in compliance with General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 and 02/2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 . SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and other applicable circulars issued by the Securities and Exchange

n compliance with aforesaid circulars, the Notice convening the 63rd AGM and the Annual Report or financial year 2021-22 has been electronically sent on Wednesday, 13 July 2022, to those areholders who have registered their email IDs with the Company/ Depository

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing ts members the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating the 63rd AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice ning the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the

The remote e-voting period commences on Thursday, 04 August 2022 at 09:00 a.m. and ends or Sunday, 07 August 2022 at 05:00 p.m. E-voting shall also be made available at the 63rd AGM and he members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the 63rd AGM. The e-voting module shall be disabled by NSDL for voting therea

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote. A person whose name is recorded in the register of members or in the ster of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, 29 July 2022, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any perso comes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e., Friday, 29 July 2022, may obtain the login ID and password by sending a request to

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register the as a speaker by visiting the link https://www.evoting.nsdl.com/ anytime between Thursday, 04 August 2022, 09.00 a.m. to 05.00 p.m. on Saturday, 06 August 2022, Company reserves the right to restric ne number of questions and number of speakers, as appropriate for smooth conduct of the AGM

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, Link Intime India Private Limited by providing Folio No. and Name of shareholder. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 are available on the website of Nationa

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India imited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website The Board of Directors of the Company have appointed Ms. Neeta H. Desai, ND & Associates

Practicing Company Secretaries (membership no. 3262, COP No. 4741) as the scrutinizer to scrutinize he e-voting process in a fair and transparent manner. n case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked

uestions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the ownload section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 222 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. For any grievances relating to voting by electronic means members may contact Mr. Amit Vishal, Asst. Vice President or contact Mr. Anubhav Saxena, Assistani Manager, NSDL at evoting@nsdl.co.in Shareholders holding shares in physical form and who have not updated their KYC details are

Agent of the Company. Link Intime India Private Limited ('LIPL'). The shareholders can access the vant forms from the Company's website at https://

Sd/-Jinal J. Shah

Date: 13.07.2022 Company Secretary and Compliance Office



Head Office: Star House-1, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai - 51 **RFP for Renewal of Group Personal Accident Insurance Cover for Select Savings Bank Schemes**

Bank of India invites RFP from eligible Insurance Companies for Renewal of Group Personal Accident Insurance Cover for Accour holders of Select Savings Bank Schemes.

For details, please visit our website: www.bankofindia.co.in Last date of submission of bid is 3rd August, 2022.

एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड **SJVN Green Energy Limited** (A Wholly Owned Subsidiary of SJVN Limited) CIN: U40100HP2022GOI009237

E- Tender No.: SGEL-Contracts/Floating SPP/Omkareshwar/2022 Online bids (E-tender) on Domestic Competitive Bidding (DCB) are invited on behalf of SJVN Green Energy Limited for Design, Engineering, Supply, Construction, Erection, Testing, Commissioning, and three (03) years comprehensive Operation & Maintenance of 90 MW(AC) floating solar PV power plant in Omkareshwar, Madhya Pradesh. For details, visit websites: https://www.bharat-electronictender.com, www.sjvn.nic.in and www.eprocure.gov.in. Last date for bid submission is 01.08.2022 (1300 Hrs). Amendments, if any, shall be issued on websites only.

DGM (Contracts) SJVN Green Energy Limited (A wholly owned subsidiary of SJVN Ltd.)
Corporate Headquarters, Shakti Sadan Shanan, Shimla (H.P) Email- contracts.sgel@sjvn.nic.in

GSPL India Gasnet Limited

CIN: U40200GJ2011SGC067449 Corp. Office: "GSPL Bhavan, Sector-26, Gandhinagar-382 028 Tel: +91-79-23268500 Fax: +91-79-23268875 Website: www.gspcgroup.com **NOTICE INVITING TENDER**

GSPL India Gasnet Limited (GIGL) invites bids through e-tendering for "PROCUREMENT OF METERING SKIDS FOR GIGL" vide single stage three

Entire bidding process including price bid will take place through (n)Procure Tender Management Portal - www.nprocure.com

Interested bidders can Bid and View the Tender Documents, Bid qualification Criteria and Bidding Schedule on https://www.nprocure.com Details can also be viewed on GIGL Website (http://gspcgroup.com/GIGL/)

Date of tender Upload on www.nprocure.com 14/07/2022, 12:00 hrs IST Pre Bid Meeting (online) 21/07/2022, 16:00 hrs IST Last Date to Submit Pre-Bid Queries 22/07/2022, 18:00 hrs IST Last Date to Submit online Techno-04/08/2022 before 14:00 **Commercial Bid** Online Bid opening Date (Primary) 04/08/2022, 14:05 hrs IST

All future announcement related to this tender shall be published o

GIGL reserves the right to cancel and/or alter bidding process at any stage without assigning any reason. GIGL also reserves the right to reject any or all of the bids received at its discretion, without assigning any reasons whatsoever.

RUPA RUPA & COMPANY LIMITED

CIN: L17299WB1985PLC038517 REGD. OFFICE: Metro Tower, 8th Floor 1, Ho Chi Minh Sarani, Kolkata - 700 071 PHONE: +91 33 4057 3100; FAX: +91 33 22881362 s@rupa.co.in; WEBSITE: www.rupa.co.in

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting ("AGM" or the "Meeting") of the members of RUPA & COMPANY LIMITED (the Company) will be held on Wednesday, August 17, 2022 at 11.00 A.M. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the Meeting (Notice) in compliance with applicable provision of the Companies Act, 2013 ("Act") and rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, No. 17/2020 No. 20/2020, No. 02/2021, No. 19/2021 and No. 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021 and May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India (herein after collectively referred to as "Circulars").

In compliance with the above Circulars, the Notice convening the 37th AGM ("Notice") and the Annual Report for the financial vear 2021-22 will only be sent through e-mail to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Maheshwari Datamatics Private Limited ("MDPL")/Depository Participants. The Notice will also be available on the website of the Company viz. www.rupa.co.in, on the website of the stock exchanges where equity shares of the Company are listed viz., www.bseindia.com and www.nseindia.com and on the e-voting website of NSDL (Agency engaged for providing e-voting facility) viz., www.evoting.nsdl.com Hard copy of the Annual Report shall be sent to those shareholders who request for the same. The process and manner of remote e-voting, attending the AGM through VC/OAVM and e-voting during 37th AGM, for Members holding shares in demat form or physical form and for Members who have not registered their email address will been provided in the Notice of the AGM.

Members holding shares in physical mode and who have not yet updated their email address are requested to register the same by following the instructions mentioned on MDPL's online portal https://mdpl.in/form, to receive the Notice, Annual Report and login ID/password for e-voting.

Members holding shares in physical mode and who have not yet updated their mandate for receiving dividend directly into their bank accounts through any RBI approved electronic mode of payment may register the same by following the instructions mentioned on MDPL's online portal https://mdpl.in/form. However, in case the Company is unable to transfer the dividend entitlements directly through RBI approved electronic mode(s), the Company shall dispatch the Dividend Warrants/Demand Draft to such members.

Member holding share in demat mode should update their email address and bank mandate directly with their respective Depository

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from August 11, 2022 to August 17, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and to ascertain the names who would be entitled to receive dividend, if approved at the AGM.

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with applicable circulars issued by MCA and SEBI.

For Rupa & Company Limited

Manish Agarwal

Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No. A29792



Place: Kolkata

जाहीर नोटीस ओमकार इंद्रपूरी को.ऑप. हौ. सोसायटी लि. बी/१, कन्यापाडा. ज.ए.के वैद्य मार्ग, गोरेगाव (पु.), मुंबई - ६३ वरील नमुद सोसायटी मध्ये श्री प्रसन्ना कुमार फ्लैट नं. C/503 बिल्डींग नं बी–१, कन्यापाडा, गोरेगाव (पु.), मुंबई ६३ राहत होते त्यांच्या आपतकालीन मृत्यु ०४/०२/२०२२ रोजी झाल्याने सदर फ्लॅट हा त्यांच्या पत्नी सौ श्रीजा प्रसन्न कुमार यांचे नावे करण्यास कोणार्च हरकत असल्यास वरील नमुद पत्यावर २९ दिवसांचे आतमध्ये संपर्क करावे. हि विनंती.

स्थळ : मुंबई दिनांक : १४/०७/२०२२

NOTICE FOR ANNUAL GENERAL BODY MEETING

Notice is hereby given that 14thAnnual General Body Meeting of the Members of " Palm Spring Centre Premises Co-operative Society Limited", C.T.S. No 1406-A, 3/5 to 7, Link Road, Malad (West), Mumbai - 400064 (Reg.No.:MUM/WP/GNL/A(O)/1776/2008-09) will be held on Saturday, 23rdJuly,2022 at 6.00 PM at "SHEETAL BANQUETS" Aalind Fortuna, Mind Space, Malad - West, Mumbai -400064 to transact the business for FY:2021-22 as per the Agenda. Members are requested to please attend the Meeting. For more information contact - Society Manager palmspringcentre@gmail.com

For and on behalf of Managing Committee Members of the
For Palm Spring Centre Premises Cooperative Society Limited,

Sd/-Mr. Naresh Khemka Hon. Secretary

जाहिर सूचना

मझे अशिल **श्री. राजेश राजकुमार जयस्वाल** यांच्य वतीने येथे **सचना** देण्यात येत आहे की. म्हाडा बोर्डाकडन दि.१९.०३.१९९३ रोजी **मूळ वाटप पत्र क्र.२७९६** मूळ वाटपकर्ते श्री शंकर अनंत मुलिक यांना वाटप करण्या . आले, माझ्या अशिलांची मालकीची मालमत्ता अर्थात खोली क्र.सी/०४, आकुर्ली कादंबरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.सीडी-२८, रोड क्र.आरएससी-०३, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुंबई-४००१०१ (यापुढे सदर 'खोली' म्हणून दर्भित), **दि.२०.०३.१९९८ रोजी** कांदिवली (पूर्व गोलिस स्टेशनजवळील क्षेत्रात त्याचे मूळ वाटपकर्ते १ शंकर अनंत मुलिक यांच्याकडून **हरवले/गहाळ झाले** आहे. आणि शोधता येत नाही. श्री शंकर अनंत मलिव यांनी दि.१५.०४.१९९८ रोजी कांदिवली (पर्व) येथे हरवलेली तक्रार नोंदवले आहे ज्याचा **नोंदवही क्र.४२/** ९७ असलेले पोलीस स्टेशन. आणि माझ्या अशिलानेह वर सदर नमूद खोली विकण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणा व्यक्तिस या मालमत्तेवर किंवा त्याच्या विरुद्ध किंव याच्या भागावर कोणताही दावा, वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेपट्टी, धारणाधिकार, शल्क. टस्ट परवाना, देखभाल, सुलभता, किंवा अन्यथा जे काही याद्वारे अधोस्वाक्षरीसाठी लेखी कळवावे लागेल किंवा आढळल्यास संबंधित कार्यालयास, येथे दिलेल्य तारखेपासून १५ दिवसांच्या आत त्या पत्त्यावर कळवावे अन्यथा दावा माफ किंवा सोडून दिलेले आहे असे मानव जाईल.

ॲड. महेश लालजी सिंग.

कार्यालय पत्ता: २२७/डी-०५, पुष्पांजली कोहौसोलि, रोड क्र.आरएससी-४०, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१. ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०७.२०२२

PUBLIC NOTICE

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited (HUL)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East)

Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates has/have been reported as lost/misplaced and Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No	No of shares (Rs .10/-F.V).	Certificates No.(s)	Distinctive No.(s)	
Dharmesh Jayantilal Shah and Jt. Jayantilal Juthalal Shah	HLL0443965	4	2648255	140404026- 140404029	
DATE: 44/07/2022 Day Baine: /Commony Secretary					

Sha	armesh Jayantilal ah and Jt. Jayantilal halal Shah	HLL0443965	4	2648255	140404026- 140404029	
DA	TE: 14/07/2022		Dev Bajpai (Company Secretary)			
नमुना जी						
स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण						
(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)						
रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्त्रये)						
आवश्यक तपशिल						
5	कॉपॉरेट ऋणकोचे नाव	Ì	ो. इंडेपेंडन्ट टीव्ही लिमि	डंड		

		इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) ०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये)
		आवश्यक तपशिल
ş	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. इंडेपेंडन्ट टीव्ही लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	? 3.04.7004
æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक - मुंबई
¥	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४५२०३एमएच२००५पीएलसी१५३२९४
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	एच ब्लॉक, १ला मजला, धिरुभाई नॉलेज सिटी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७१०.
w	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	२६.0२.२0२0
b	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	१४.0७.२0२२
٧	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	www.independenttv.info बेबसाईटवरून माहिती प्राप्त करता येईल.
٩	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	www.independenttv.info वेबसाईटवरून माहिती प्राप्त करता येईल.
30	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	२९.०७.२०२२
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	०८.०८.२०२२ (न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वेळेचे विस्तारावर अवलंबून)
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	१३.०८.२०२२ (न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वेळेचे विस्तारावर अवलंबून)
8 8	भावी ठराव अर्जदारांची अंतिम यादी वितरण तारीख	२३.०८.२०२२ (न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वेळेचे विस्तारावर अवलंबून)
१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	२८.०८.२०२२ (न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वेळेचे विस्तारावर अवलंबून)
१५	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	मानी उराव अर्जदारांना विनंती आहे की, त्यांनी Cirp.independenttv@ synergyipe.com करावा. आयएम/आरएफआरपी व ईंग्एम हे विश्वसनीय उपक्रम निष्पादनानंतर ईं-मेल/डाटा रूम मार्फत दिले जाईल.
१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	२७.०९.२०२२ (न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वेळेचे विस्तारावर अवलंबून)
१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	अनुक्रमांक २१ समोर नमुद ई-मेलमध्ये विद्युत स्वरुपात
१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	सीओसीद्वारे मान्य प्रमाणे त्वरीत
१९	ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	अनुप कुमार आयपी नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-00२/आयपी-एन00३३३/ २०१७-२०१८/१०९११
20	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल	अनुष कुमार ७३४, लॉवर्स चेंबर्स ब्लॉक, बेस्टर्न बिंग, तीस हझारी कोर्ट, दिल्ली-११००५४. ई-मेल:sachanlawanalyst@gmail.com

२३ नमुना जी प्रकाश तारीख 28.09.2022 आरपी /मीओमी यांना कोणत्याही वेली ईओआयक्रीता अर्हता बटलण्याचे अधिकार आहेत

आरपी/सीओसी यांच्याकडे कोणत्याही दायित्वाशिवाय व कोणतेही कारण न दर्शविता प्रक्रिया/अर्ज रद्द करणे किंवा बदल करण उपरोक्त कालमर्यादा ही इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या कलम १२ अन्वये वेळ विस्तारकरिता एनसीएलटीच्या मान्यर

अवलंबून आहे

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहाराकरिता

ारावयाचे पत्ता व ई-मेल

पढील तपशील उपलब्धता ठिकाण

. वेकाण: दिल्ली नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-00२/आयर्प देनांक: १४.०७.२०२२

ई-मेल आयडी: sachanlawanalyst@gmail.com

मे. इंडेपेंडन्ट टीव्ही लिमिटेडचे ठराव प्राधिकान

PUBLIC NOTICE

MRS PALLAVI HEMANT NADKARNI a Member of the Om Shree Gokul Co operative Housing Society Ltd., hav address at Near Kora Kendra, S.V. Road, Borivali (West), Mumbai-400092 and holding Flat No. B/29 & B/30 respectively in the building of the society died on 21/08/2021.

Their legal heirs has applied to the ociety about transfer of the said Share Flat. The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other imants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest property of the society within a period of 15 days from the date of publication this notice, with copies of sucl documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objection transfer of shares and interest of th deceased member in the capita property of the society. If No claim objections are received within the period prescribed above, the society shall be ee to deal with the shares and intere of the deceased member in the capital property of the society in such manner a provided under the Bye-laws of the ociety. The claims/ objections, if any received by the society for transfer shares and interest of the deceas nember in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of th ociety. A copy of the registered Bye aws of the society is available for inspection by the claimants/ objecto he office of the Society between 10:00 A.M. to 05:30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For & on Behalf of

Om Shree Gokul CHS Ltd. Sd/- Hon . Secretar Place: Mumbai Date: 14/07/2022

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

ती-७०८, आय-थम टॉवर-सी, प्लॉट क्र.ए४०, सेक्टर ६२, नोएडा-२०१३०

जनार प्रदेश). **मोबा**::८९२९०१५२९० व ०१२०-६८७०७१

यापुढे उपरोक्त माहिती cirp.independenttv@synergyipe.com ई–मेलवर ठराव प्राधिकाऱ्याकडून घेता येईल.

- मेल:cirp.independenttv@synergyipe.com

सीडीची वेबसाईट: www.independentty.info गोबा::८९२९०१५२९० व ०१२०-६८७०७११

अर्ज क्रमांक: ACC / X / 1640 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Putla Maa, Tara Maa Charitable Trust (CHOPDA), Mumbai ... बाबत Mr. Subodh Ranchhodlal Gujarathi ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की महाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरच न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७/०७/२०२२ रोजी दिली सही/-



दिले जातील.

अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

. सौमिकुत

जाहीर सूचना

सर्वाना थेथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. नरेश जी. राजकोटिया व श्रीमती बिना एम. राजकोटिया है दुकान क्र. १-ए. तळमजला, समृद्धी को-ऑप.ही. सोसायटी लि., एम.जी. रोड. कोदिवली (१), मृंबई-४०००६७ वा जागेचे कायदेशीर मालक आहेत. सदर दुकान मृळतः श्री. रामेश जसानी यांनी सन १९८० पूर्वी में. मधुरीमा प्रकार श्री. रामेश जसानी यांनी सन १९८० पूर्वी में. मधुरीमा मुळतः श्री. स्पेश जसानी वांनी सन १९८० पुर्वी मे. मधुरीमा एन्ट्रप्रायझेसकडून घेतले होते आणि तद्तंत्र श्रीमती पुष्पावेन मसरानी वांची श्री. स्पेश जसानी वांच्याकडून दिनांक ०५.०१.१९८० रोजीचे करारामामुसार धेतले होते. तद्तंत्र रितांक १३.०७.१९८५ रोजीचे करारामामुसार श्री. शर्वकर एन. श्रेष्ट्री यांनी घेतले होते, दिनांक ०९.१२.१९८५ रोजीचे करारामामुसार श्री. हरिश सन्देरी य इत्तर वांनी घेतले होते, दिनांक १२.०७.२००१ रोजीचे करारामामुसार श्री. कहिश सन्देरी यांची प्रत्या वांची घेतले होते, दिनांक १२.०७.२००१ रोजीचे करारामामुसार श्री. कहि. सुआणीया अस्थर य इत्तर वांनी घेतले होते, दिनांक १२.०५.२०१० रोजीचे करारामामुसार श्री. कही. सुआणीया अस्थर य इत्तर वांनी घेतले होते, दिनांक १२.०५.२०१० रोजीचे करारामामुसार श्री. कही. सुआणीया अस्थर व इत्तर वांनी घेतले होते आणि दिनांक १९.१२.२०१२ रोजीचे विक्री करारामामुसार माझ्या अशिलांनी घेतले होते. श्री. स्पेश जसानी व मे. मधुरीमा एन्टरप्रायझेस वांच्या दूरमान झालेला मुळ करारामा आणि रन्टरप्रायझेस यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा आणि श्री. रमेश जसानी आणि श्रीमती पुष्पावेन मसरानी यांच्य रम्यान झालेला दिनांक ०५.०९.१९८० रोजीचा करारनामा नो उपरोक्त सदर दुकानाबाबतचा होता ते त्यांच्याकडून इरवले आहे आणि अद्यापी सापडलेले नाही.

रुप्पर आहे आणि अक्षान सार्वश्राप्त नाहा, जात कोणा व्यक्तिस सदर फ्लंटबाबत तारण, मालकी हक, बक्षीस, बहिवाट, वारसाहक, मालकी हक आणि/किंव इतर अधिभारामार्फत दावा, अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी सदर सूचनेपासून १५ दिवसांत त्यांचे दावा विकलाकड़े त्याना स्तर चूजनपहून (२ त्यस्ता त्यान द्वाचा त्यान ह्वाचा त्यान) स्वाली नमुद केलेल्या पत्यावर कळवावेत. अन्यथा अस्ट दावा त्याग किंवा मुक्त केले आहेत उसे समजले जाईल आणि तदनंतर असे दावा, अधिकार, हक्क व हित अवैध उरविले जातील आणि त्याचा प्रमाव असणार नाही.

श्रीमती चैताली चितालीया, वकील उच्च न्यायालय १२१, १२वा मजला, सखी अपार्टमेंट, एम.जी. रोड, नरवणे शाळे समोर, कांदिवली स्विमींग पूलजवळ, कांदिवली पश्चिम), मुंबई-४०००६७.

दिनांक: १४ जुलै, २०२२

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the general public a large that my clients are in negotiating and ha greed to acquire and purchase from Mrs. Akhtr legum Khalil Ahmed Khan and the legal heirs o ate. Khan Khalil Ahmed Ismail viz. (1) Mrs Akhtri Begum Khalil Ahmed Khan, (2) Mr. Soe

Khan, (3) Mr. Mohamed Alam, (4) Mrs. Gulshar Anwarul Haq Khan, (5) Mr. Mohammed Aswar Khan, and (6) Mr. Mohammed Arbab Khan, being the only surviving legal heirs of Late Mr. Kha Khalil Ahmed Ismail, who are absolutely seizec ifficiently entitled to the Flat premises an hey are in the process of selling, transferri ind conveying the Flat premises mor articularly described in the Schedule hereunde vritten.

onten. Iny person having any claim demand righ enefit or interest in respect of or against or t the Flat Premises and/or any part/portion thereof by way of sale, transfer, assignment exchange, right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupatior covenant, trust, maintenance, easement, pro emption, inheritance, bequest, possession evelopment rights, right of way, reservation agreement, lis – pendens, family arrangemen ttlement, decree or order of any court of Law, partnership or otherwise of whatsoever natu or otherwise howsoever is required to make th same known in writing supported b uthenticated photocopies of valid / effectua documents to the undersigned at his addres within fifteen (15) days from the date or oublication hereof, otherwise the sale conveyance and transfer of the Flat Premises in favour of my clients will be completed withou erence to such claims and the same if any w

(Description of the Flat Premises) ALL THOSE piece or parcel of Flat Premise: inter-alia comprising of: Flat No.103, of Type B admeasuring 560 sq. fts. Built – up area equivalent to 52.02 sq. meters Built – up are on the First floor, in the Building No.B/33, o Sector – XI, Shanti Nagar, Mira Road (East) Thane – 401 107, situate at Village Bhayander Taluka and District Thane, within the limits o Mira — Bhayander Municipal Corporation, in the Registration District and Sub — District of Thane and bearing Old Survey No. 746 (Part).

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

Thane, Dated this 13 th day of July 2022 For MOHD ADIL A. KAPADIA

Advocate High Court, Bombay 503/504, 5 th floor, Neel Akash Ganga Tower, Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Thane – 401 107. Mobile: 9833784460

जाहीर नोटीस

शिवधाम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: इमारत क्र. डीआर-४, एमएमआरडी कॉलनी, शिवाजी नगर, राम मंदिर रोड, गोरेगांव (प.), मुंबई-४००१०४. या संस्थेचे सभासव असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र. २०२ धारण करणा-या श्री. विनोद गोविंद भांगले यांचे दिनांक ०३/११/२००८ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यू दाखल्यानुसार दर्शविलेल्य तारखेस निधन झालेले आहे. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत तभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकर्त मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्य मागण्यांच्या वा हरकतींच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नार्ह तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्व मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारस/हरकतदारस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकः संध्याकाळी ५ ते ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

शिवधाम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकरिता आणि वतीने दिनांक : १३/०७/२०२२

जाहीर सूचना

श्री. धूबज्योती रॉय/अमारिया रॉय व मधाबी रॉय हे मर्क्युरी को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेंड, पत्ता: एव्हरशाईन मिलेनियम पॅराडाईज, फेज १, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व) **मुंबई-४००१०१** या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील अनुक्रमांक २१ . ११५. ईएमपी-०२ आणि नोंद क.४८ चे भागप्रमाणपत्र क.००००४३ चे धारक होते. **श्री. धवज्योर्त** रॉय यांचे २१.११.२०२१ आणि मधाबी रॉय यांचे ०४.०६.२००९ रोजी कोणतेही वारसदार न नेमत निधन झाले.

न्यांचा मलगा **श्री अमारिया ही गॅय** यांनी त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र हस्तांतरणासाठी सोसायटीकर अर्ज केला आहे

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधारं हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप . असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या ुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत . तर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायरी उपविधीतील तस्तरींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्र . गोकळी असेल सोसायटींच्या नोंटणीकत उपविधींची पत टावेटार /आक्षेपकावटारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्यांकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत **स.१०.०० ते सायं.५.००** पर्यंत सर्वे कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता दी मर्क्युरी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०७.२०२२

NOTICE is hereby given that on behalf of our client Mrs. Kinjal Karshan Chawada (burclient*), we are investigating the right, title and interest of MrJ. Joseph Dias, Mr. Joannes Dias, Mrs. Olga Valles, Mr.Merlino Dias, and Mr.Jacinto Bosco ("the Owners") to the flat bearing No.205 on the 2nd floor of the wing C of Sunder Nagar Happy Home CHS Ltd., being more particularly described in the Schedule hereunder written (collectivel) "the said Property"), in connection with the proposed acquisition of the said Property by our client. We have been informed that the said Property initially belonged to Mrs. Thereas Dias, who died on 6th January, 2019, leaving behind the Owners as her only legal heirs and representatives entitled to the said Property. NOTICE is hereby given to all concerned that if any entity/person, including any bank or financial institution has any claim, share, right, title, interest or demand of any nature whatsoever into, upon or in respect of the said Property or any part hereof or the construction thereon, including by way of development rights, FSI/TDR by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of levelopment rights, FSI/TDR by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of levelopment rights, FSI/TDR by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of levelopment rights, FSI/TDR by operation of law or otherwise of any nature whatsoever in the contractive propers of the said property in the date of publication, then it would be presumed that the Owners have an absolute right to deal with the said Property, that there is no adverse right, title, interest, or demand of any nature whatsoever in respect of the said Property, and

5 (five) fully paid shares of Rs. 50/- (fifty) each bearing distinctive Nos. 56 to 60 (both inclusive) helt under Share Certificate No. 12 dated 15th August, 1982 issued by the Sunder Nagar Happy Home Co-operative Housing Society Limited, registered under Maharashtra Co-operative Societies Act 1960, bearing lying and being at Sunder Nagar, Kalina, Santacruz East, Mumbai-400098, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

Registration District and Source State Sta

UNITY Small Finance Bank

<u>युनिटी स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड</u> , कॉर्पोरेट कार्यालय: सेंट्रम हाऊस, सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना,

स्रांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८.

नियम ८(१)

ताबा सचना

त्याअधीं, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४, २००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (दिनांक २५.०१.२०२२ रोजी भारत शासनाद्वारे वितरीत अधिसुचनेनुसार पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जे विलीन होऊन युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड म्हणून नावाने ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०७.०८.२०२१ रोजीचे संदर्भ क्र.पीएम/सीओ/आरडी/५९५/२०२१-२०२२ नुसार कलम १३(२) अन्वये वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **मे. वाल लॉजिस्टीक्स, कर्जदार/तारणकर्ता, श्री. तेजींदर सिंग बाल** यांना सदर सूचना ाप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत कर्ज खाते क्र.०१६३०११००००११४३ अंतर्गत ०७.०८.२०२१ रोजी देय रक्कम **रू.१,३५,५५,३१९.७० (रुपये एक कोटी पस्तीस लाख** <mark>यंचावन्न हजार तिनशे एकोणीस आणि पैसे सत्तर फक्त)</mark> जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा दिनांक ११ जुलै, २०२२** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्ते यवहार केलेला असल्यास त्यांनी **यनिटी स्पॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे कर्ज खाते क ०१६३०११००००११४३ अंतर्गत ०७ ०८ २०२१ गोजी देय स्क्रम रू. १, ३५, ५५, ३१९.७० (रुपये एक कोटी पस्तीस लाख पंचावन्न हजार तिनशे एकोणीस आणि पैसे सत्तर फक्त) तसेच ०६.०८. २०२१ पर्यंत व्याज आणि ०७.०८.२०२१ गसूनचे पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

प्रतिभत मालमना सोडविण्याकरीता. उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतर्टीकडे कर्जदागंचे लक्ष वेधण्यात येत आहे.

3	ा. कर्जदार/सहकर्जदार/	कर्ज खाते	तारण मालमत्तेचे तपशील व चतुसिमा	वैधानिक मागणी	मागणी सूचनेतील
9	. तारणकर्ताचे नाव	क्र.	(विक्री करारनामानुसार)	सूचना दिनांक	रक्कम (रु.)
-	१ १. मे. बाल लॉजिस्टीक्स (कर्जदार) २. श्री. तेजींदर सिंग बाल (कर्जदार/तारणकर्ता)		श्री. तेजींदर सिंग बाल यांची मालमता पर्लेट क्र.६०३, क्षेत्रफळ ६६.९१ ची.मी. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, भोलेनाथ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.४९१, गाव वाढवली, तालुका कुर्ला, प्लॉट क्र.१९९, कलेक्टर्स कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०००७५, महाराष्ट्र राज्य. जिमेनीचे चतुसिमा खालीलप्रमाणे: पुर्वेस वा त्या दिशेने- एक ज्योत सत्कार कोहौसोलि.; पश्चिमेस वा त्या दिशेने- आहुजा क्लासिक; दक्षिणेस वा त्या दिशेने- 70 फीट कलेक्टर्स	०७/०८/२०२१	ह.१,३५,५५,३१९.७० (रुपये एक कोटी पस्तीस लाख पंचावन्न हजार तिनशे एकोणीस आणि पैसे सत्तर फक्त)
L			कॉलनी रोड; उत्तरेस वा त्या दिशेने- गुरू कृपा रेसिडेन्सी.		
г	<u> </u>		<u> </u>		

दिनांकः ११.०७.२०२२ ठिकाण : मुंबई

सही/ (प्राधिकृत अधिकारी) यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

ASTIBLENDS INDIA LIMITED फोर्च्युन टेरेसेस, ए-विंग, १०वा मजला, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

सीआयएन: एल२५२००एमएच१९९१पीएलसी०५९९४३ ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात) संपलेली तिमाही | संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष 39.03.2022 30.08.2022 ३०.०६.२०२१ 39.03.2022 अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न २०६७३.४१ 22903.93 94409.00 ७२४५६.०९ त्रपूर्व निव्वळ नफा/(तोटा) 9342.39 9484.20 938.89 8290.00 रानंतर निव्वळ नफा/(तोटा) 996.94 9230.48 ६७४.९१ 3889.69 गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/ (तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (४७४.२८) 9390.09 ९५४.५६ ६१७६.0३ मभाग भांडवल १२९९.४६ 9288.88 9288.88 9288.88 राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात देल्यानुसार 38680.88 हत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.५/– प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही–रु. प्रतिभाग 3.28 8.08 2.40

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना कंपनीच्या www.plastiblends.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता प्लास्टीब्लेन्डस् इंडिया लिमिटेड एस. एन. काब्र

ठेकाण: मुंबई देनांक: १२ जुलै, २०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मास्टरबॅचचे भारतातील प्रमुख उत्पादक व निर्यातदार

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

युनायटेड कॉर्पोरेट रिसॉर्सेस लिमिटेड

सीआयएन:यु७४९००एमएच२०१०पीएलसी२०५१६९ नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: ८-बी/३०४, ३रा मजला, लम्बोदर कोहौसो., पुनम नगर, मजासवाडी, न्यु म्हाडा कॉलनी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४००००९. नमुना क्र.आयएनसी- २५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी सूचना क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात आणि

मे. यनायटेड कॉर्पोरेट रिसॉर्सेस लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ८-बी/३०४, ३रा मजला, लम्बोदर कोहौसो. पुनम नगर, मजासवाडी, न्यु म्हाडा कॉलनी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४००००९. ...(अर्जदार) सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **०९ जुलै, २०२२** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत

मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन/क्षेत्रिय . प्रचालक किंवा अन्य प्राधिकरणाकडे कंपनी कायदा २०९३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अज

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाश तास्खेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, श्री. एम.पी. शाह** यांचे कार्यालय पत्ता: **१**०० एव्हरेस्ट, ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, द्र्.:०२२-२२८१७२५९, २२८११४९३, फॅक्स:०२२-२२८१२३८९ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमद केलेल्य नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

युनायटेड कॉर्पोरेट रिसॉर्सेस लिमिटेड (अर्जदार) च्या वतीने व करित

गिरीष श्रीनिवास सुवर्ण संचालव

डीआयएन:०५२२६५७९ नोंदणीकृत कार्यालय: ८-बी/३०४, ३रा मजला, लम्बोदर कोहौसो. दिनांक: १३.०७.२०२२ पुनम नगर, मजासवाडी, न्यु म्हाडा कॉलनी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४००००९

PUBLIC NOTICE

Know all men by this presents that Late Vaman Ramchandra Shinde was lawful owner / allottee of Flat No. 615, adm. 600 sq.ft. (carpet area), 6th floor, D wing, Akurli Shivshakti Co.Op. Hsg.Soc. Ltd., Plot No. 15, RSC-2, MHADA Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400101 and he was holding Share Certificate no. 17, Distinctive Nos. 81 to 85. That said Vaman Ramchandra Shinde died on 22.05.2014 leaving behind him his wife / widow Smt. Sharda Vaman Shinde, one daughter Shweta Vaman Shinde and one son Swapnil Vaman Shinde as his only legal heirs to acquire the said flat as owners thereof in equal proportion. That vide Release Deed dated 01-07-2022 duly registered vide Sr. No. 389/14292 said Smt. Sharda Vaman Shinde one daughter Shweta Vaman Shinde and one son Swapnil Vaman Shinde have released their respective share in favour of my client Smt. Sharda Vaman Shinde and since then my client Smt. Sharda Vaman Shinde is in use occupation and possession of the said flat as sole owner thereof.

Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 7 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.

Sd/-Devdas A. Aroskar Advocate High Court, Place: Mumbai 59/2656, Safalva CHS, Ltd., Gandhi Nagar, Bandra (East),



Date: 14/07/2022

सीआयएन : एल १७१००एम एच १९४६पीएलसी ००४८८६ **नोंदणीकृत कार्यालय**: नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ दूर.क्र.: ०२२ ६६४५ ०१२३, ई-मेल : companysecretary@nesco.in, वेबसाईट: www.nesco.in

सूचना

Mumbai 400 051.

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण स्था बुधवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी दुगारी २. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फ़रन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकशाव्य माध्यमे यांच्या माध्यमातून, कंपनीच्या ६३ व्या वार्षिक र्वसाधारण सभेसाठी निमंत्रण देणाऱ्या सचनेत नमुद करण्यात आलेल्या विषयानरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण तभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६ ३

कंपनी कायदा २०१३ कलम ९१ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम १० यांना अनुसरून आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ च नियम ४२ यांच्या अन्वये कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ मोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत (दोन्ही दिवम धरून) वार्षिक मर्वमाधारण मभा आणि अं

नध्या जगभरात सुरु असलेल्या कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २० / २०२०, १४ / २०२० कमांक SEBL/HO / CFD / CMD1 /CIR / P / 2020 / 79 आणि परिपत्रक क्रमांक SEBL/HO / CFD / CMD2 / CIR / P / 2021 / 11 तसेच SEBI / HO / CFD / CMD2 /CIR / P / 202 2 / 62 आणि अन्य आवश्यक ती परिपत्रके जी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून आणि सभासवांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमृद् केलेली परिपत्रके यांना अनुसरून, च्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना ६३च्या वार्षिक सर्वेसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ / २२ करिताचा वार्षिक अहवाल १३ जुलै २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आला आहे.

वार्षिक सर्वसाघारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना दूरस्थ इ मतदान पदलीने मतदानाचा हक बजावता याव तसेच ६ ३ च्या वार्षिक सर्वसाघारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होता यावे आणि वार्षिक सर्वसाघारण मधे दरम्यान र मतदान प्रकिथेदारे मतदान करता यावे यामाठी आवश्यक सर्विधा देण्यामाठी कंपनीने नॅशनल मिक्यरिटी डेपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा तसेच वार्षिव

वर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्याचा पर्याय कंपनीच्या सभासदाना उपलब्ध करून देण्या

आला आहे. ज्या सभासतांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, तसेच ज्या सभासतांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासतांनी आपले इ मेल तपशील अद्याप नींत्रणीकृत केलेले नाहीत अशा सभासतांसाठी दूरस्थः गतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिय चा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीर्स ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या सचनाही वार्षिक सर्वमाधारण सभेच्या सचनेत देण्यात आल्या आहेत हरस्थ इ.मतदान प्रक्रिया कालावधीला गरुवार, दिनांक x ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनसार सकाळी ९, ०० वाजत भूभित हो पास निवास के प्रतिकार किया है. अपने होगा से साम असून ही प्रक्रिया रिवेबार, दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५, ०० वाजा संपुष्टात येणार आहे. ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान इमतदान प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ाउटा। जनार अन्य जानार स्तर्भात आर्था के स्वत्य ने स्वयंत्र के स्वयंत्र आर्था अन्य अन्य करणा प्रचारी आर्था अस्य या समासदोंने वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेश अवलंब करून मतदानाचा हक्ष बावावलेते नाही अर समासद ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्ष बजाबू शकतील. वरील प्रमाणे विहित करण्यात आलेल्या कालावधीनंतर एनएसडीएल यांच्याकडून इ मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल. कंपनीच्या ज्या सभामदांनी वार्षिक सर्वमाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ र मतदान पदनीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेलाआहे करनाच्या ज्या समस्ताना वाक्करस्वसावारण सम्बन्धा पूरा पूर्वन भारताचा अवराव करून सरावाचा रुक्ष्य यावारणाजार असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात मात्र तमाना वार्षिक सर्वसाधारण सभेन्या उपन्यान पुरत नातना करता येणार नाही, ज्या सभासदांचे नाव डिपॉडिसटीज यांनी तथार केलेल्या सभासद नींद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्य गदीत कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ रोजी नोंद असेल असे सभासद दूरस्थ इमतदान, आणि वार्षिव गर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान करण्यास पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर एखादी व्यक्त कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार विनांक २९ जुलै २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in या पत्चावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करूशकेल.

कंपनीच्या ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान आपले म्हणणे मांडायचे असेल किंवा सभे दरम्यान प्रश्न विचाराय असतील तर त्या सभासवानी https://www.evoling.nsdl.com येथे गुरुवार विनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९. ०० ते शनिवार विनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ . ०० वाजेपर्यंत क्ता म्हणन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरळीत आणि योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी

वक्ते आणि प्रश्नांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कंपनीने स्वतःकडे राखून ठेवला आहे. या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप कंपर्न गंच्याकडे अद्ययावत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले स्वाक्षरी केलेले विनंती त्र कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना, फोलिओ क्रमांक आणि तभासदाचे नाव नोंद करून पाठवून द्यावे आणि इ मेल तपशील अद्ययावत करून घ्यावा. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅर स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी संबंधित डिपाझिरटी पार्टीसिपंट यांच्याकडे इमेल तपर्याल नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावा. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ - २२ करिताचा वेत्तीय अहवाल नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल जेथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत भाहेत अशा स्टॉक एक्सचेंजेस यांची संकेतस्थळे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.nesco.in येथे उपलब्ध आहेत . मतटान प्रकिया योग्य आणि पारदर्शक प्रदर्तीने व्हावी यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने छाननी अधीकारी म्हणन शीमती ोता एच देसाई, एनडी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांक ३२६२, सीओपी क्रमांक ४७४९) यांर्च

नेयक्ती केली आहे. इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावरील डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरित : वोटिंग युजर मॅन्युअल तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोलफ्री क्रमांव १८०० २२२ ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वा पन्यावर विनंती पाठवावी. त्लेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेवाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासद शी अमित वेशाल, सहायक उपाध्यक्ष यांच्याशी किंवा शी अनुभव सक्सेना, सहायक व्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशी

evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात. ग्रा समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला केवायसी तपशील अद्ययावर hला नाही अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरील तपशील विहित नमुना अर्ज आयएसआर - ' माणे कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स, लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलऑयआयपीएल) यांच्याकडे ोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावेत. समभागधारक सदरील नमुना अर्ज कंपनीचे संकेतस्थळ https://nesco.in

shareholder - services येथे प्राप्त करू शकतात. स्वाक्षरी / कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार १३ जुलै २०२२